

शुभक क्रांती दल, महाराष्ट्र
१२४३/२, आपटे रोड,
डेकन जिमखाना,
पुणे - ४११००६
दि० २२ जाने. ८७

प्रिय कॉलेड

क्रांतीकारक अभिवादन०

२७, २८ फेब्रु. व १ मार्च ८७ रोजी औरंगाबाद परिसरामध्ये महाराष्ट्र
शुभक क्रांती दलाचे वार्षिक शिबीर आयोजित करण्यात आले आहे. बऱ्याच
वर्षांनंतर शिबीर होत आहे. या शिबीरात आपला सहभाग आवश्यक आहे.
सद्याची राजकीय परिस्थिती, संघटनात्मक आढावा, मित्र संघटनांशी राजकीय
संबंध, आगामी कार्यक्रम आदि महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा या शिबीरात
होणार आहे. या संदर्भात आपणा सर्वांशी विचारविनिमय करावा, प्रत्येक
केंद्रात बैठका घ्याव्यात असा निर्णय नुकताच पुणे येथे झालेल्या प्रतिनिधी
सभेत घेण्यात आला.

२८ नोव्हें. ८६ ला नुकताच 'महाराष्ट्र कष्टकरी आंदोलन समिती'च्या
वतीने शुभमुक्ती सत्याग्रह झाला. सुमारे २० हजारां भूमिहीन शेतमजुरांनी
ठाणे, आलिबाग, पाली, औरंगाबाद, गंगापूर (जि. प. प्रणी), मुंबई (जि. नांदेड),
अकोला, नागपूर आदि ठिकाणी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली.
औरंगाबाद, पाली-सुधागड, नागपूर या ठिकाणी शुभक क्रांती दल व आपल्या
जनआघाट्या लोकसमिती, संघर्षसमितीने यासाठी पुढाकार घेतला होता. बीकानेर,
दाहिल, आदिवासी, अशके-विमुक्त, बलुतेदार आदि जाती-जमातीतील भूमिहीन
शेतमजूर मोठ्या संख्येने या सत्याग्रहात सहभागी झाले होते. सुमारे २०
वर्षांनंतर जमिनीच्या प्रश्नावर सर्व संघटना एकत्र येऊन लढा देत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणाला याला खूप महत्त्व आहे.

आज आपली सुधागड - पाली, खालापूर, रोह (जि. रायगड),
खेड, पुणे, पिंपरी-चिंचवड (जि. पुणे), वैजापूर, औरंगाबाद खुन्ताबाद, सिम्लोड,
कळड (जि. औरंगाबाद) व भोकदन, परतूर (जि. जालना) आदि तालुक्यांमध्ये व
गावांमध्ये चळवळ चालू आहे. जमीन-पाणी-रोजगार, पयविलण-जंगल, दुष्काळ,
आदि प्रश्नांवर सातत्याने चळवळ चालू आहे. स्त्रिया, विद्यार्थी, समूहांमध्ये काम-
वाढते आहे. या जनसमूहांच्या चळवळीतून दृष्टान्तिक कार्यकर्त्यांची फळी इभी

रहात आहे. त्यांच्या फुडाकारातून या भागात काही प्रश्न घेतले जात आहेत.

असे उत्साही चित्र असतानाही युवक कांती देण एक राजकीय संघटना म्हणून यामध्ये प्रभावीपणे वावरताना दिसत नाही. युकांदचे कार्यकर्ते या चळवळीशी माहिती घेण्याइतपत अडकूक आहेत. पण यापलिकडचा सहभाग अगून वाढताना दिसत नाही. युकांदची 'राजकीय कृती' आज थंडावलेली दिसते आहे. परिणामी युकांदच्या जनआघाड्यांवर चाललेल्या चळवळीचा व्यापक व राजकीय परिणाम आज फारसा दिसत नाही. कार्यकर्ते जे सक्रिय आहेत - होत आहेत ते व्यक्तिगत पातळीवर वावरताना दिसत आहेत. कार्यकार्याची फली कार्यरत आहे असे दिसत नाही.

चाललेल्या चळवळीचा व सध्याच्या राजकीय परिस्थितीचा नेमका अर्थ काय ? युकांदच्या मुलभूत भूमिका व राजकीय धोरणाच्या संदर्भात याचा अर्थ काय ? हे सर्व कार्यकर्त्यांना समगून देण्यात संघटनेला अगून पुढे अशा आलेले नाही.

तर कुसरीकडे अज युकांद समाजाच्या खालच्या स्तरामध्ये कतताना दिसते आहे. वर म्हणजे स्थानिक कार्यकर्ते अधिकाधिक वेळ देत आहेत. काहीजण पूर्णवेळ देत आहेत. कमालीच्या आर्थिक- सामाजिक- सांस्कृतिक व राजकीय अडचणीतून आज ते वाटचाल करीत आहेत. अशावेळी युकांदच्या सर्व नव्या- जुन्या कार्यकर्त्यांनी- सहकार्यांनी या प्रवाहाचा अर्थ समगून घेऊन नव्या जोमाने, उत्साहाने आपला संकल्प परत एकदा समगून घेऊन राजकीय संघटना म्हणून कार्यरत व्हावे असे आम्हाला वाटते आहे.

युकांदच्या मुलभूत भूमिकेच्या संदर्भात काही प्रश्न विचारले जात आहेत; राजकीय धोरणाची मांडणी तपशीलवार होण्याची गरज आहे; संघटनेची रचना व कार्यपध्दती निश्चित स्वरूपात फुळे येण्याची आज आवश्यकता आहे. आर्थिक अडचणीही क्याच आहेत. गरजा वाढताहेत. त्याप्रमाणेच निधी जमा होत नाही. पण यानुसार बाहेर पडता येईल हा विश्वास आपणासर्वींशी बोलताना जाणवतो आहे.

बाह्य राजकीय परिस्थिती काही वेळणावर उभरि आहे. कधी कधी गोंधळलेली परिस्थिती जाणवते. अशावेळी प्रतिगामी व कांतीकारक शक्तींच्या विरोधी शक्ति उफाळून येत असतात. आज तसेच घडते आहे. याचा नेमका अर्थ तोही सामुदायिक पातळीवर व राजकीय संघटना म्हणून शोधला नाही तर कमालीचे वेफलय, एकाकीपण येण्याची दार शक्यता आहे. कार्यकर्ते व संघटनेची राजकीय इच्छाशक्ती यानुसार हाळू शकते.

नाम

रूपूनच या सर्व परिस्थितीतून आपण सर्वांनी सामुदायिकरित्या विचारविनिमय करून वाट काढू शकू असा विश्वास वाटतो आहे. तेवढा सर्व प्रकारचा अनुभव आपणा सर्वांशी आहे.

या पार्श्वभूमिवर हे पत्र आपणा सर्व कॉन्ग्रेसना पाठवित आहेत. जागेअभावी हे पत्र इथेच थांबवत आहेत. प्रत्यक्ष अशीत व केंद्राच्या बैठकीत अधिक तपशीलात बोलू या. वार्षिक शिबिराची तयारीही चालू आहे.

आपण आपल्या सर्व प्रकारच्या व्यक्तिगत त्रासदात्यातून खाल वेळ काढून या सर्व प्रयत्नांमध्ये सहभागी व्हालच ही हा विश्वास आहे. याविषयी आपली परखड मते वरील पत्रावर लिहून पाठवावीत. किंबहुना संपर्क व संवादाची सर्व माध्यमे आपण परस्परांतील राजकीय संवाद - विचारविनिमय करण्यासाठी सजगपणे वापरावी पाहिजेत.

भवकल्प आपण अशात आहेत. तारखा पुढील प्रमाणे आहेत.
मुंबई ३०, ३१ जाने. व १ फेब्रु. ८७, नागपूर - ६, ७ फेब्रु., औरंगाबाद - १० फेब्रु. ८७.

सर्वांना शांतीकारक अभिवादन. हे ३ पत्र व त्यातील भूमिका आपल्या सर्व कॉन्ग्रेसना कळवालय.

आपले,

अजित सरदार
कार्यवाह

मधु मोहिते
कार्यकारिणी सदस्य

शांता राम पंदरे
सहकार्यवाह

शुक्रांद कार्यकारिणी करिता,